

July 19, 2022

National Stock Exchange of India Ltd

Exchange Plaza, 5" Floor

Plot No. C/1, G Block; Bandra (East),

Mumbai 400 051

BSE Limited

Corporate Relationship Department

Phiroze Jeejeebhoy Towers,

Dalal Street, Fort, Mumbai 400 001

Ref: Scrip Code: NSE RADIOCITY/ BSE 540366 (ISIN: INE919101024)

Dear Sir / Ma'am,

Sub: Newspaper Advertisement - Intimation under Regulation 30 and Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations")

Pursuant to Regulation 30 and Regulation 47 of the Listing Regulations and in compliance with the various Circulars issued by Ministry of Corporate Affairs from time to time, please find enclosed herewith the copies of the newspaper advertisements published today i.e. July 19, 2022 in Business Standard (English) and Mumbai Lakshadeep (Marathi) with respect to the 23rd Annual General Meeting of the Company. The same has also been uploaded on the Company's website at www.radiocity.in.

Kindly take the same on record.

Yours Faithfully For Music Broadcast Limited

Arpita Kapoor

Company Secretary and Compliance Officer

Mumbai

Encl.: As above









(NREDCAP)

(A State Government Company)
Regd. Off #12-464/5/1, River Oaks Apartment, CSR Kalyana Mandapam Road, Tadepalli, Guntur District, Pin: 522501.

Tel: 08632347650/51/52/53 E-Mail:gmtech@nredcap.in, ev@nredcap.in Ref: NREDCAP/EV/EOI/G-3W/17-133/2022-23

dated 18.07.2022

Notice Inviting Expression of Interest Eols are invited for Empanelment of Electric Passenger/Garbage/Cargo 3 Wheeler manufacturers with NREDCAP

The complete details of Expression of Interest are available in NREDCAP website www.nredcap.in. Interested agencies meeting the qualification requirements may submit their EOI to NREDCAP Office, Tadepalli, Guntur District -522 501 on or before 07.08.2022.

E-Mail: gmtech@nredcap.in, ev@nredcap.in

Sd/-VC and Managing Director NREDCAP

FORM NO. CAA. 2

[Pursuant to Section 230 (3) and rule 6 and 7)] COMPANY SCHEME APPLICATION NO. CA(CAA) /11(CHE) / 2022 In the matter of Composite Scheme of Arrangement between Four M Maritime Private Limited ('Transferor Company'), Buhari Holdings Private Limited ("Demerged Company") and Intersea Maritime Limited ('Transferee Company') and their respective shareholders and Creditors ('Scheme')

Buhari Holdings Private Limited

a company incorporated under the Companies Act, 1956 having Corporate Identification Number U45201TN1989PTC017001 and its registered office at no. 4, Moores Road, Nungambakkam, Chennai - 600006 Company / Demerged Company

Advertisement of notice of the meeting of Creditors and Members

Notice is hereby given that by an order dated the 6th July 2022 the Chennai Bench of the National Company Law Tribunal ('NCLT Chennai') has directed separate meetings to be held of unsecured creditors and equity shareholders of Buhari Holdings Private Limited for the purpose of considering, and if though fit, approving with or without modification, the arrangement proposed to be made between Four M Maritime Private Limited ('Transferor Company'), Buhari Holdings Private Limited ("Demerged Company") and Intersea Maritime Limited 'Transferee Company') and their respective shareholders and Creditors ('the

In pursuance of the said order and as directed there in further notice is hereby given that a meeting of **equity shareholders** of the said company will be held at s registered office situated at No. 4, Moores Road, Nungambakkam, Chennai - 600006 on 20th August 2022 at 2.00 P.M. at which time and place the said equity shareholders are requested to attend.

In pursuance of the said order and as directed there in further notice is hereby given that a meeting of **unsecured creditors** of the said company will be held at its registered office situated at No. 4, Moores Road, Nungambakkam, Chennai – 600006 on 20th August 2022 at 3.00 P.M. at which time and place the said

unsecured creditors are requested to attend Copies of the said Scheme, meeting notice and of the explanatory statemen under section 230 can be obtained free of charge at the registered office of the company. Persons entitledtoattendandvote at the meeting (or respective meetings), may vote in person or by proxy, provided that all proxies in the prescribed form are deposited at the registered office of the company at No. 4 Moores Road, Nungambakam Chennai 600006 not later than 48 hours before

the meeting. For msof proxy can be had at the registered office of the Company The Tribunal has appointed Ms. R.V. Yajura Devi, Advocate as the chairperson of the said meetings. The Tribunal has appointed Ms. Nithya Pasupathy, Practicing Company Secretary, as the Scrutinizer of the said meetings. The above mentioned Scheme, if approved by the respective meetings, will be subject to

the subsequent approval of the Hon'ble NCLT Chennai For Buhari Holdings Private Limited R.V. Yajura Devi Chairperson appointed for the meeting

Date: 18.07.2022



the Members on the resolution set out in the said Notice has been sent electronically to the Members whose e-mail addresses are registered with the Depositories/Depository Participant(s)/Share Transfer Agent viz. Skyline Financial Services Private Limited and the Company as on Tuesday July 12, 2022, i.e. Cut-off date. The Company has completed the electronic dispatch of the Postal Ballot Notice on Monday, July 18, 2022.

The Postal Ballot Notice is available on the Company's website at www.gsgroupindia.com and on the website of the Stock Exchange i.e. BSE Limited at www.bseindia.com and on the website of Central Depository Services (India) Limited (CDSL), at www.evotingindia.com. Members who have not received the Postal Ballot Notice may download the same from the abovementioned websites

The documents referred to in the Postal Ballot Notice are available for inspection electronically.

Instuctions for e-Voting:

In accordance with the applicable circulars issued by the Ministry of Corporate Affairs (MCA), the Company is providing to its Members, the facility to exercise their right to vote on the resolution proposed in the said Postal Ballot Notice by electronic means ("e-Voting") only and hard copies of Postal Ballot Notice along with Postal Ballot forms and pre-paid business envelopes will not be sent to the members for this Postal Ballot. The communication of the assent or dissent of the members would take place through remote e-voting process only. The Company has engaged the services of CDSL as the agency for providing e-voting facility The voting through electronic mode shall commence from Wednesday, July 20, 2022 (9:00 a.m. IST) and shall end on Thursday, August 18, 2022 (5:00 p.m. IST). E-Voting will not be allowed beyond the aforesaid date and time and e-Voting module shall be forthwith disabled by CDSL upon expiry of the aforesaid period.

Manner of e-Voting by Members holding shares in dematerialized form, physical mode and Members who have not registered their email-address has been provided in the Postal Ballot Notice.

. A person, whose name is recorded in the Register of Members/List of Beneficial Owners as on the cut-off date, shall only be considered eligible for the purpose of e-Voting. Voting rights shall be in proportion to the paid-up equity share capital of the Company as on cut-off date. A person who is not a member as on the cut-off date shall treat this notice for information purpose only.

Manner of registering/updating email address:

a. For Physical Shareholders: Please provide necessary details like Folio No. Name of the shareholder, scanned copy of the share certificate (front and back), PAN (self-attested scanned copy of PAN card) and Aadhaar Card (self-attested scanned copy of Aadhaar Card)by email to admin@skylinerta.com cs@gsgroupindia.com.

b. For Demat shareholders: Please update your email id and mobile number with your respective Depository Participant (DP).

The resolution, if approved shall be deemed to have been passed on the last date of e-Voting i.e. Thursday, 18th August, 2022. The result of e-Voting shall be declared on or before 2 working days from the conclusion of e-Voting process and will be displayed along with the Scrutinizer's Report at the website of the Company, CDSL, and Stock Exchange where the shares of the Company are

M/s P. S. Dua & Associates, Practising Company Secretaries (C.P. No. 3934) has been appointed as the Scrutinizer for conducting the Postal Ballot process through e-Voting mechanism only in a fair and transparent manner.

If you have any issues and queries regarding e-Voting from the CDSL e-Voting system, you may write an email to helpdesk.evoting@cdslindia.com or contact at 1800-225-533 or you may contact the following as well

Contact person: Ms. Dakshi Narang Designation: Company Secretary

Address: Registered Office, G. S. Estate, G. T. Road, Ludhiana-141010, Punjab

Email: cs@gsgroupindia.com Phone no.: 0161-2511001-05

By Order of the Board of Directors (DAKHI NARANG)

COMPANY SECRETARY Place: Ludhiana (M. No. A66398) Date: 18.07.2022



EQUITAS HOLDINGS LIMITED Corporate Identity No.: L65100TN2007PLC064069
Regd. Office: 410A, 4th Floor, Spencer Plaza, Phase II,
No.769, Mount Road, Anna Salai, Chennai-600002
Tel: 044-4299 5000 / 5027 | Fax: 044-4299 5050
eb: https://www.equitas.in | Email: secretarial@equita

NOTICE TO MEMBERS

Notice is hereby given that

. The 15th Annual General Meeting ("AGM/Meeting") of Equitas Holdings Limited ("the Company") will be held on Wednesday, August 10, 2022 at 3.30 P.M. I.S.T, through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") to transact the business as set out in the Notice of the 15th AGM, in compliance with the General Circulars dated April 8, 2020, April 13, 2020, May 05, 2020, January 13, 2021 & May 05,2022 respectively ("MCA Circulars") issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA"), SEBI Circulars dated May 12, 2020, January 15, 2021 & May 13, 2022 and applicable provisions of the Companies Act, 2013 ("the Act") and SEBI (Listing Obligation & Disclosures Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations").

The Annual Report for the Financial Year 2021-22 along with the Notice of AGM have been sent on July 18, 2022 electronically to the Members whose e-mail IDs are registered with the Company / Registrar and Transfer Agent ("RTA") Depository Participants.

. The Notice of the 15th AGM and the Annual Report for the Financial Year 2021-22 is available on the Company's website at https://www.equitas.in, on the website of CDSL at https://www.evotingindia.com and on the website of BSE Limited at https://www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited at https://www.nseindia.com

. Business as set forth in the AGM Notice may be transacted through the electronic voting system provided by Central Depository Services (India) Ltd ("CDSL") from a place other than the venue of AGM ("Remote e-voting") and e-voting at the AGM.

All the Members are informed that: The instructions for participating through VC and the process of e-voting, including the manner in which Members holding shares in physical form or who have not registered their email address can cast their vote through remote e

voting are provided as a part of the Notice of 15th AGM. Only those persons whose names are recorded in the Register of Members or in the Register of beneficial owners maintained by the Depositories as on the Cut-off Date i.e. August 3, 2022 shall be entitled to participate at the Meeting & either avail the facility of Remote e-voting or vote at the AGM. A person who is not a Member

as on the Cut-off Date should treat this Notice for information purposes only. The Remote e-voting system shall commence at 9AM IST on Sunday, August 7 2022 & end at 5PM IST on Tuesday, August 9, 2022. Remote e-voting facility shall be disabled by CDSL after the end of the Remote e-voting period. Once a vote on a resolution is cast by a Member, he/she shall not be allowed to change subsequently

Members who have cast their vote through Remote e-voting prior to the AGM may attend the AGM through VC, but shall not be entitled to cast their vote again Members who have not cast their vote through remote e-voting and present in the AGM through VC, shall be eligible to vote through e-voting at the AGM.

Any person, who has acquired shares of the Company and becomes a member after July 8, 2022, being the date for ascertaining the list of shareholders to whom the notice convening AGM was dispatched upto the cut-off date for voting i.e. August 3, 2022, may kindly refer to the notice uploaded in the Company's website at www.equitas.in

ri. In case of gueries/grievances in respect of attending AGM through VC and voting by electronic means, Members may write to Mr. Rakesh Dalvi, Sr. Manager, Central Depository Services (India) Limited, A Wing, 25th Floor, Marathon Futurex, Mafatlal Mill Compounds, N M Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai 400013 or send an email to helpdesk.evoting@cdslindia.com or call on 022-23058542/43.

By order of the Board for Equitas Holdings Limited, Place: Chennai sd/- Ms Deepti R, Company Secretary Date: July 18, 2022



MUSIC BROADCAST LIMITED

CIN: L64200MH1999PLC137729

Registered Office: 5th Floor, RNA Corporate Park, Off Western Express Highway, Kalanagar, Bandra (East) Mumbai - 400051 | Phone No: +91 22 66969100 | Fax: +91 22 66969175 Website: www.radiocity.in; E-mail: investor@myradiocity.com

INFORMATION REGARDING 23RD ANNUAL GENERAL MEETING OF THE MEMBERS OF MUSIC BROADCAST LIMITED TO BE HELD THROUGH **VIDEO CONFERENCE /OTHER AUDIO VISUAL MEANS**

Members are informed that the 23" Annual General Meeting ("AGM"/"Meeting") of Music Broadcast Limited ("Company") will be held on Tuesday, August 23, 2022 at 2:00 P.M. indian Standard Time ("IST"), through Video Conferencing/ Other Audio Visual Means ("VC/OAVM") Facility to transact the businesses to be set out in the Notice of the AGM, in ompliance with the applicable provisions of the Companies Act. 2013 ("Act"), and Rule ssued thereunder, each as amended from time to time and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations") along with General Circular dated May 5, 2020 read with Circulars dated April 8, 2020, April 13, 2020, January 13, 2021, June 23, 2021, December 8, 2021 and May 5, 2022 ("MCA Circulars") read with the relevant circulars issued by the Securities and Exchange Board of India read ("SEBI Circulars") from time to time.

Circulars' from une to time.

In compliance with the above mentioned Circulars, only electronic copies of the Annual Report along with Notice of the AGM and procedure and instructions for E-voting will be sent to all the Members whose email addresses are registered with the Company! Depository Participant(s) ("DP"). The Notice of the AGM and the Annual Report for the financial year 2021-22 will also be made available on the website of the Company at www.nradiocity.in and on the websites of BSE Limited at https://www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited at https://www.nseindia.com and on the website of Company's Registrar and Transfer Agent, KFin Technologies Limited ("Kfintech"/"RTA") at https://www.nseindia.com and on the website of Company's Registrar and Transfer Agent, KFin Technologies Limited ("Kfintech"/"RTA") at https://www.nseindia.com and on the website of Company's Registrar and Transfer Agent, KFin Technologies Limited ("Kfintech"/"RTA") at https://www.nseindia.com and the website of Company's Registrar and Transfer Agent, KFin Technologies Limited ("Kfintech"/"RTA") at https://www.nseindia.com and the website of Company's Registrar and Transfer Agent, KFin Technologies Limited ("Kfintech"/"RTA") at https://www.nseindia.com and the website of Company's Registrar and Transfer Agent, KFin Technologies Limited ("Kfintech"/"RTA") at https://www.nseindia.com and the website of Company's Registrar and Transfer Agent, KFin Technologies Limited ("Kfintech"/"RTA") at https://www.nseindia.com and <a href="https://www.nseindia.com"/https://www.nseindia.com and <a href="https://www.nseindia.com"/https://www.nse

Members can attend and participate in the AGM through the VC / OAVM facility only, the details of which will be provided by the Company in the Notice of the Meeting. Members participating through VC/OAVM facility shall be reckoned for the purpose of quorum under the provision of Section 103 of the Act.

Remote E-voting and E-voting at the AGM both facilities will be provided by the Company to Nemote E-voting and E-voting at the AGM both facilities will be provided by the Company to the Members for casting their votes has engaged the services of KFintech. Members have the option to either cast their votes using the Remote E-voting prior the AGM or E-voting at the AGM. Detailed procedure for E-voting including Remote E-voting, including the manner in which the Members holding shares in physical form or those who have not registered their e-mail addresses can cast their vote through e-voting will be provided in the Notice of the AGM to the Members of the Company.

Manner of Registering and Updating Email Address

Members who have not registered their e-mail address are requested to register the same in respect of shares held in electronic form with the Depository through their DP(s) and in respect of shares held in physical form by writing to Kfintech at einward.ris@kfintech.com or to the Company at investor@myradiocity.com.

the Company at recompany at recompyraciocity.com.

Members who have not registered their email address and in consequence the Annual Report, Notice of AGM could not be serviced may temporarily get their Email address and Mobile number provided with KFintech, by clicking the link: https://ris.kfintech.com/client-services/mobilereg/mobileemailreg.aspx for sending the same. Shareholders are requested to follow the process as guided to capture the email address and mobile number for sending the soft copy of the Notice and e-voting instructions along with the User ID and Password. In case of any queries, members may write to einward.ris@kfintech.com

Members who hold shares in dematerialized form and want to provide/change/correct their bank account details should send the same immediately to their concerned DP and not to the Company. Members are also requested to give the IFSC, MICR Code of their bank to their DPs. Members who are holding shares in physical form are advised to submit particulars of their bank account, viz. name and address of the branch of the bank, IFSC, MICR code of the branch of the bank, IFSC, MICR code of the oranch, type of account and account number by writing to Kfintech at <u>einward.ris@kfintech.com</u>

Pursuant to the provisions of Section 91 of the Act read with Regulation 42 of the Listing Regulations, the Register of Members and share transfer books will remain closed from Friday, August 19, 2022 to Tuesday, August 23, 2022 (both days inclusive) for the purpose of AGM.

The above information is being issued for the information and benefit of the Mer Company and is in compliance with the MCA Circulars and SEBI Circulars.

The Notice of the AGM will be sent to the Members on their registered email addresses in due By the Order of the Board

Arpita Kapoor Company Secretary & Compliance Office

Date : July 18, 2022



Regd. Office-D-19-20, Panki Industrial Area, Kanpur-208 022 TEL: +91 (0512) 2691 113 - 6; Email: secretary@kanplas.com;

Web: www.kanplas.com

CIN: L25209UP1971PLC003444

NOTICE

Pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015, notice is hereby given, that a meeting of Board of Directors of the Company is scheduled to be held on **Wednesday** 3rd August, 2022 at 12:00 Noon at A-1/A-2 Panki Industrial Area, Kanpur 208022 to, inter-alia, consider Standalone & Consolidated Unaudited Financial Results for the Quarter ended 30th June, 2022.

For Kanpur Plastipack Limited

Place: Kanpur Date: 18.07.2022

(Ankur Srivastava) Company Secretary



NOTICE The following share certificate(s) have been reported lost and the shareholder has requested the Company for issue of duplicate share certificate(s)

Share Sertificate No.	Distinctive Nos.		No. of Shares	Shareholder(s)	Folio No.
	From	То			
4010	0656801	0656900	100	Renu Goenka	R00191
4011	0656901	0657000	100	Renu Goenka	R00191
4012	0657001	0657100	100	Renu Goenka	R00191
4013	0657101	0657160	60	Renu Goenka	R00191
4014	0657161	0657260	100	Renu Goenka	R00192
4015	0657261	0657360	100	Renu Goenka	R00192
4016	0657361	0657460	100	Renu Goenka	R00192
4017	0657461	0657560	100	Renu Goenka	R00192
4018	0657561	0657640	80	Renu Goenka	R00192
7625	3991965	3992144	180	Renu Goenka	R00191
7626	3992145	3992384	240	Renu Goenka	R00192
23716	4553848	4554117	270	Renu Goenka	R00191
23717	4554118	4554477	360	Renu Goenka	R00192
0					Maria de la Cal

The Company will effect issuance of certificate in dematerialised form, if no valid bjection is received within 15 days from the date of this publication. Public is autioned not to deal in the said share certificates

> For Cheviot Company Limited Aditya Baneriee

Kolkata, 18th July, 2022 Company Secretary and Compliance Office CHEVIOT COMPANY LIMITED

CIN: L65993WB1897PLC001409 • +91 82320 87911/12/13 cheviot@cheviute.com • Website : www.cheviotgroup.com 24, Park Street, Celica House, 9th Floor, Celica Park, Kolkata - 700 016, West Bengal, India

Trade with Trust

Multi Commodity Exchange of India Limited

Exchange Square, CTS No. 255, Suren Road, Chakala, Andheri (East), Mumbai – 400 093. www.mcxindia.com

NOTICE

NOTICE is hereby given that following Members of Multi Commodity Exchange of India Ltd. have requested for surrender of their Membership of the Exchange

Sr. No.	Name of the Member(s)	Member ID	SEBI Reg. No.	Timeline for Receiving Claims/ Complaints
1.	Integrated Commodity Trades Private Limited	35185	INZ000033534	60 Days
2.	Berkeley Commodities Limited	45545	INZ000052635	60 Days
3.	Safal Capital (India) Limited	55720	INZ000155333	60 Days

Any client(s)/constituent(s) of the above referred Members, having any claim/dispute/complaint against these Members, arising out of the transactions executed on MCX platform, may lodge their claim within the timelines as provided in the above table, failing which, it shall be deemed that no claim exist against the above referred Members or such claim, if any, shall be deemed to have been waived. The complaints so lodged will be dealt with in accordance with the Bye-Laws, Rules and Business Rules of the Exchange.

The Client(s)/Constituent(s) may submit their claim on the online portal of the Exchange (https://igrs.mcxindia.com) or provide "Client Complaint Form" (available at www.mcxindia.com) in hard copy to Investor Services Department, Multi Commodity Exchange of India Ltd., Exchange Square, CTS No. 255, Suren Road, Chakala, Andheri (East), Mumbai - 400 093 or email it at grievance@mcxindia.com.

Upon surrender of Membership, the Authorised Person(s) (APs), if any, registered through these Members shall also cease to exist and therefore, such APs are not authorized henceforth to deal in

> For Multi Commodity Exchange of India Ltd. Authorised Signatory – Membership Department



Place: Mumbai

Date: July 18, 2022

VA TECH WABAG LIMITED

CIN: L45205TN1995PLC030231

Regd. Office: "WABAG HOUSE", No.17, 200 Feet Thoraipakkam-Pallavaram Main Road, Sunnambu Kolathur, Chennai - 600 117, TN, India Tel : +91 44 6123 2323 | Fax : +91 44 6123 2324 Website: www.wabaq.com_E-mail: companysecretary@wabaq.in

NOTICE & INFORMATION RELATING TO 27th ANNUAL GENERAL MEETING OF VA TECH WABAG LIMITED

1. This is to inform you that in view of the ongoing COVID-19 pandemic, the Twenty Seventh (27th) Annual Genera Meeting ("AGM") of the Company will be convened on **Wednesday, August 24, 2022 at 3:00 p.m.** (IST) through Video Conferencing/Other Audio Visual Means ("VC/OAVM") facility, without the physical presence of Members at a common venue, in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 and Rules framed hereunder and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, read with the Genera Sircular Nos. 14/2020 dated April 08, 2020, 17/2020 dated April 13, 2020, 20/2020 dated May 05, 2020, 02/2021 dated January 13, 2021, 19/2021 dated December 08, 2021, 21/2021 dated December 14, 2021 and 02/2022 dated May 05, 2022, issued by Ministry of Corporate Affairs (collectively referred to as "MCA Circulars") and SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020, SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated January 15, 2021 and SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated May 13, 2022, respectively, issued by the Securities and Exchange Board of India ("SEBI Circulars") to transact the business as set out in the Notice convening the 27th AGM.

2.The Notice convening the 27" AGM along with the Annual Report FY 2021-22 will be sent to all those Members whose Enail ids are registered with the Company / Registrar and Transfer Agent (RTA) / Depository Participant(s) in accordance with ne aforesaid MCA Circulars and SEBI Circulars. Members may also note that the Notice of 27th AGM and the Annual Report Y 2021-22 will also be available on the Company's website at **www.wabag.com** and on the websites of the Stock Exchanges i.e., BSE Limited at www.bseindia.com, the National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com/ on the website of KFin Technologies Limited, RTA ("KFintech") at https://evoting.kfintech.com/. The Members can attend the AGM through VC/OAVM facility only. The detailed instructions for joining the AGM will be provided in the Notice of the 27" AGM. Members attending the Meeting through VC/OAVM shall be counted for the purposes of quorum under Section 103 of the Companies Act. 2013.

3. The Members are requested to contact their Depository Participant(s) in case of shares held in electronic form and KFintech in case of shares held in physical form for validating / updating their E-mail address and mobile number including address and Bank account details. Members who have not registered their E-mail address and in consequence the Annual Report, Notice of AGM and e-voting notice could not be serviced, may get their E-mail address and mobile number registered with KFintech, by clicking the link: https://ris.kfintech.com/clientservices/mobileerg/mobileemailreg.aspx/ for sending the same. Members are requested to follow the process as guided to capture the E-mail address and mobile r sending the soft copy of the Notice and e-voting instructions along with the User ID and Password. In case of any queries, Members may write to einward.ris@kfintech.com along with scanned copy of the signed request letter providing the E-mail address, mobile number, self-a tested PAN copy and Client Master copy in case of electronic folio and copy of share certificate in case of physical shareholding.

4. Members will have an opportunity to cast their vote(s) electronically, through the remote e-voting services provided by KFintech on the business as set out in the Notice of the $27^{\rm m}$ AGM. Additionally, the Company shall also provide the facility of voting through e-voting system during the Meeting. The manner of remote e-voting for Members in dematerialised mode, physical mode and Members who have not registered their E-mail addresses is provided in the lotice of the 27th AGM. The details will also be available on the website of the Company at <u>www.wabag.com</u> and on the vebsite of RTA at https://evoting.kfintech.com/ For VA TECH WABAG LIMITED

R. Swaminathar Date: 18.07.2022 Company Secretary & Compliance Officer

VERITAS (INDIA) LIMITED Corporate Identification Number (CIN): L23209MH1985PLC035702

Registered Office: Veritas House, 3rd Floor, 70 Mint Road, Fort, Mumbai - 400 001. Contact No: 022 - 22824444 / 22755555 | Website: www.veritasindia.net | E-mail Id: corp@veritasindia.net

OPEN OFFER FOR ACQUISITION OF 69,70,600 (SIXTY NINE LAKHS SEVENTY THOUSAND SIX HUNDRED ONLY) FULLY PAID UP EQUITY SHARES OF ₹ 1/- EACH FROM THE SHAREHOLDERS OF VERITAS (INDIA) LIMITED ("VERITAS" / "TARGET COMPANY") BY SWAN ENERGY LIMITED ("SWAN") (HEREIN AFTER REFER TO AS "ACQUIRER") PURSUANT TO AND IN COMPLIANCE WITH REGULATIONS 3(1) & 4 OF THE SECURITIES AND EXCHANGE BOARD OF INDIA (SUBSTANTIAL ACQUISITION OF SHARES AND TAKEOVERS) REGULATIONS, 2011, AS AMENDED ("SEBI (SAST) REGULATIONS").

Recommendations of the Committee of Independent Directors (IDC) pursuant to Regulation 26(7) of the SEBI (Substantial Acquisition of Shares and Takeovers) Regulations, 2011 in relation to the Open Offer made by Swan Energy Limited (Acquirer) for acquisition of 69,70,600 (Sixty Nine Lakhs Seventy Thousand Six Hundred) Equity Shares of ₹ 1/- each, to the public shareholders of Veritas (India) Limited ("Target Company" or "Veritas").

Veritas (India) Limited

Name of the Target Company (TC)

Details of the Offer pertaining to Target

Meeting of IDC held on July 18, 2022

Open Offer for the acquisition of 69,70,600 (Sixty-Nine Lakhs Seventy

	Company	Thousand Six Hundred) Equity Shares of ₹ 1/- each, being constituting 26.00% of the Equity Share Capital of the Veritas (India) Limited ("Veritas") by the Acquirer pursuant to and in compliance with Regulations 3(1) & 4 of the SEBI (Substantial Acquisition of Shares and Takeovers) Regulations, 2011 at an Offer Price of ₹ 126/- per share ("Offer Price").
4	Name(s) of the acquirer and PAC with the acquirer	Acquirer: Swan Energy Limited PAC: Nil
5	Name of the Manager to the offer	Aryaman Financial Services Limited
6	Members of the Committee of Independent Directors	1) Mrs. Kamala Aithal (Chairman) 2) Mr. Vijay Shah (Member) and 3) Mrs. Purvi Matani (Member)
7	IDC Member's relationship with the TC (Director, Equity shares owned, any other contract / relationship), if any	All members of the IDC, including Chairman, are Independent Directors of the Target Company. IDC Members do not hold any equity shares of the Target Company. None of the IDC Members holds any other contract or relationship with the Target Company other than their position as Independent Directors of the Target Company.
8	Trading in the Equity shares/other securities of the TC by IDC Members	None of the IDC Members have traded in the equity shares of Target Company during: a) 12 months prior to the date of the Public Announcement of the Offer and

b) The period from the date of the Public Announcement till the date of this récommendation IDC Member's relationship with the None of the IDC Members: a) are Directors of the Acquirer acquirer (Director, Equity shares owned, any other contract / relationship), if any, b) hold any equity shares or other securities of the Acquirer or

c) have any contracts / relationship with the Acquirer None of the IDC Members have traded in the equity shares of Acquirer during Trading in the Equity shares/othe securities of the Acquirer by IDC Members 12 months prior to the date of the Public Announcement of the Offer Recommendation on the Open offer, as to The IDC notes that the Offer Price at ₹ 126/- (Rupees One Hundred & Twenty Six Only) per Equity Share by the Acquirer has been arrived in line with the whether the offer is fair and reasonable

provisions of Regulation 8(2) of the SEBI SAST Regulations. The closing market price of the shares of the Target Company on the date of the PA i.e May 20, 2022 was ₹ 114,15/- and the closing market price of the shares of the Target Company on next trading day after the date of the PA i.e May 23, 2022 was ₹ 116.40/-. The Offer Price of ₹ 126/- is therefore at a premium to the above mentioned closing price. IDC Members confirm that the Target

Company has not received any complaint from the shareholders regarding the open offer process, valuation price or method of valuation. For the reasons set out hereinunder, as of the date of this recommendation the IDC is of the opinion that the Open offer is in accordance with the SEBI

(Rupees One Hundred & Seventeen Only) per equity share under the Share

SAST Regulations. The recommendations were unanimously approved by the members of IDC.

12 Disclosure of Voting Pattern of the meeting in which the Open Offer proposi

was discussed Summary of reasons for recommendation IDC Members have reviewed (a) the Public Announcement (b) Detaile

Public Statement (c) Corrigendum to Detailed Public Statement and (d) Letter of Offer. IDC Members have also reviewed the quantum of trading and relevant prices on the Stock Exchange platform. Based on the above, the IDC Members are of the opinion that the Offer Price of ₹ 126/- (Rupees One Hundred & Twenty Six Only) is higher than the negotiated price of ₹ 117/-

Purchase Agreement dated May 20, 2022 entered with the Promoters of the Target Company. The payment for the shares being acquired is proposed to be made in cash & there are no competing offers. Further the Open Offer to the Public Shareholders of the Target Company is in compliance with the requirements of the Regulations and hence is fair and reasonable. The shareholders of the Target Company are however advised to independently evaluate the Offer and take informed decision whether or not

to offer their shares in the Open Offer.

Details of Independent Advisors, if any None 15 Any other matter(s) to be highlighted None To the best of our knowledge and belief, after making proper enquiry, the information contained in or accompanying this statemen

is, in all material respect, true and correct and not misleading, whether by omission of any information or otherwise, and include:

For Veritas (India) Limited Mrs. Kamala Aithal Mr. Viiav Shah

(IDC - Chairman)

Place: Mumbai

all the information required to be disclosed by the Target Company under the SEBI (SAST) Regulations.

(IDC - Member)

Mrs. Purvi Matani (IDC - Member) Date : July 18, 2022 PUBLIC NOTICE Notice is given on behalf of my client MR. FAZLURREHMA KHALID AHSAN KHAN, that the Property as mor particularly describe in the Schedule hereunder, hold by MR. FAZLURREHMAN KHALID AHSAN KHAN, who purchased the property from MRS. NAZNEEN INAMUR REHMAN SHAIKH, under Agreement of Sale dated 26.03.2013, who purchased the property from MR. ABDUL RAHIM ABDUL JALIL SHAIKH, under Agreement for Sale dated 01.09.2008., who originally purchased the property from **M/s. ROSE CONSTRUCTION CO..** unde Agreement dated 02.09.1997

Agreement dated 02.09.1997. It is hereby given to the public notice that Agreement for Sale did. 01.09.2008 (Regn.No.TNN-1/6014/2008 dated 03.11.2008) between MR. FAZLURREHMAN KHALID AHSAN KHAN and MR. ABDUL RAHIM ABDUL JALIL SHAIKH, in respect of Scheduled property has been lost / misplaced on 16.07.2022. around 12 pm_at near his home.

Therefore any person's having any claim in respect of the above referred property or part thereof by way of sale, exchange, mortgage, charge, gift, maintenance,

sale, exchange, mortgage, charge, gift, maintenance nheritance, possession, lease, tenancy, sub-tenancy lien, license, hypothecation, transfer of title or beneficial nterest under any trust right of prescription or pre emption or under any Agreement or other disposition of under any decree, order or Award otherwise claiming nowsoever are hereby requested to make the same know in writing together with supporting documents to the undersigned Advocate Mr. N. A. Patel (Mob: 986) 428 278), Office at Flat No. 102, Building No. 4, Darul Falal Colony, Kausa, Mumbra, Thane - 400612 within a perior of 21 days (both days inclusive) of the publication here failing which the claim of such person's will deemed

"SCHEDULE"

All that piece and parcel of Residential premises bearing Flat No. 402, 4th Floor, 'A' Wing, Rose Garden Co-operative Housing Society, Kadar Palace Road, Kausa, Mumbra, Dist. Thane - 400 612, within the limits of Thane Municipal Corporation, in the Registration District and Sub-District Thane.

Date: 19/07/2022 Sd/- N. A. PATEL (Advocate)

जाहीर नोटिस

मी लक्ष्मीबाई लक्ष्मण कदम कळिवते की, माझे पती लक्ष्मण दगड़ कदम यांचे दि. ०६.०९.२०१२ रोजी निधन झाले आहे. ते सार्वजनिक बांधकाम विभाग मध्ये कामाला होते. तरी त्यांच्या पश्चात खालील प्रमाणे वारस आहेत.

१. लक्ष्मीबाई लक्ष्मण कदम, (पत्नी), वय ७४ २.नितीन लक्ष्मण कदम (मुलगा), वय ४१ ३.निलिमा दशरथ शेलार (मुलगी), वय ३९ ४.निलेश दशरथ कदम (मुलगा), वय ३६ ५.निलेशा नवनाथ मोरे (मुलगी), वय २९ तरी कोणासही यावर आक्षेप असल्यास

श्रीमती लक्ष्मीबाई लक्ष्मण कदम, रुम नं. २०८, विंग नं. ९९, वरळी डेअरी क्वाटर्स. जिजामाता नगर वरळी. मंबई ४०००१८.

जाहीर नोटिस

श्रीमती. सुनिता राजेंद्र नवधाणे, कळविते की, माझे पती राजेंद्र भोगाजी नवघाणे हे दि. १८.०९.२०२० रोजी निधन झाले आहे. ते गिरणी कामगार होते. तरी गिरणी कामगारांना सदनिका मिळत आहेत. तरी त्यांच्या मृत्यु नंतर खालील प्रमाणे वारस आहेत.

१. सुनिता राजेंद्र नवधाणे, पत्नी वय ४७ २. राकेश राजेंद्र नवधाणे, मुलगा वय २६ ३. स्वप्नाली राजेंद्र नवधाणे, मुलगी वय २५ कळवावे.

तरी कोणासही यावर आक्षेप असल्यास श्रीमती. सुनिता राजेंद्र नवघाणे पत्ता १, २२, कुशवा वरळीकर चाळ, केसरीनाथ बुवा भाये मार्ग, वरळी मुंबई- ४०० ०३०.

जाहीर नोटिस

नंदिकशोर श्रीधर महादेश्वर कळवितो की, माझे वडील श्रीधर पांड्रंग यांचे दि. ३१.०८.१९९८ रोजी निधन झाले. ते गिरणी कामगार होते. त्यांच्या पश्चात खालील प्रमाणे वारस आहेत. १. नंदिकशोर श्रीधर महादेश्वर (मृलगा) सत्यवती श्रीधर महादेश्वर (पत्नी) ३. श्वेता सुधीर पिळणकर (मुलगी) ४. छाया सुनिल तांडेल (मुलगी) ५. स्नेहल मंगेश पतयाने (मुलगी) ६. ऋतुजा राजेंद्र शिरसाठ (मुलगी) वरील पैकी सोडता दुसरे कोणीही वारस नाही. तरी कोणासही काही हरकत आक्षेप असल्यास १५ दिवसाच्या आत आपला दावा नमूद करावा, अन्यथा क्रोणताही आक्षेप नाही असे गृहित

धरण्यात येईल. नंदकिशोर श्रीधर महादेश्वर पत्ता : १६८, शिवसेना नगर नं. २, जेरबाई वाडिया रोड, शिवडी, मुंबई – ४०० ०१५.

जाहीर सूचना

माझे अशील श्रीमती सेबास्तीयाना फर्नाडिंस श्री. अलविन ऑगस्तीन पिटर्स यांची पत्नी र ठि.: ऑगस्तीन पिटर्स यांचा मुलगा, फ्लॅट क्र. ६०१ आकाश ५, बी विंग, यशवंत नगर, वाकोला सांताक्रूझ (पूर्व), मुंबई, महाराष्ट्र -४०००५५ यांच्य वतीने सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात ये आहे. श्रीमती सेबास्तीयाना फर्नाडिंस यांनी भाईंदर पश्चिम मधील १ फ्लॅट/मालमत्ता अर्थात फ्लॅट क्र ए/३०४, श्री साईदर्शन, बेकरी लेन, आईस फॅक्टरीजवळ, भाईंदर (प.), ठाणे, महाराष्ट्र ४०११०१ ही जागा खरेदी केली होती. सदर श्री साईदर्शन को-ऑप हौसोलि. ही सोसायर्ट ओमसाईचरण बिल्डर्स, नोंदणी भागिदारी संस्था आणि श्रीमती सेबास्तीयाना फर्नाडिंस यांच्या दरम्यान दि. १७ फेब्रुवारी १९९५ रोजीचे करारनामानुसा क्रारनामा करण्यात आला होता. दि. १७ फेब्रुवा १९९५ रोजीचा प्रथम मूळ विक्री करारनामा करण्य आला होता. श्रीमती सेबास्तीयाना फर्नाडिंस यांच्य गैरहजेरीत त्यांनी सबंधित उपनिबंधक/निबंधक यांच्यादारे नोंक केल्याप्रमाणे सर्व शासकीय. निमशासकीय कार्यालयात त्यांच्यावतीने उपस्थित राहण्याकरिता दि. ८ फेब्रुवारी २०१७ रोजी त्यांचे पती श्री. अलविन ऑगस्तीन पिटर्स यांच्या नावे <u>मुख</u>त्या पत्र दिले होते. या दरम्यान आमच्या अशिलाकडून अनुक्रमांक १३१ ते १३५ धारक भागप्रमाणपत्र क्र टीएनए (टीएनए)/एचएसजी/(टीसी)/७७४७/९५-९६ हे सन १९९६ मध्ये हरवले म्हणून माझ्या अशिलांना संबंधित प्राधिकरण/सोसायटीकडून नवीन दुय्यम भागप्रमाणपत्र हवे आहे. जर कोणा व्यक्तीस व नमूद केले प्रथम मूळ करारनामा सापडल्यास त्यांनी कपया खाली दिलेल्या पत्त्यावर आणन द्यावे आणि जर कोणा व्यक्तीस किंवा शासनास सदर मालत्तेव काही आक्षेप/दावा असल्यास त्यांनी माझ्याकडे योग्य दस्तावेजी पुराव्यांसह सदर सूचना प्रकाशनापासून १४ दिवसांत खाली दिलेल्या पत्त्याव संपर्क करावा. अन्यथा असे दावा त्याग किंव स्थगित केले आहेत असे समजले जाईल आणि योग्य अधिकारी प्रमाणपत्र दिले जाईल व पुढील कायदेशीर

वकील स्वाती लाडे गोटपगार (मुंबई उच्च न्यायालय) कान क्र.५, मंगल आरती इमारत, राम मंदिराजवळ -गाईंदर (पश्चिम)-४०११०९.

दिनांक:१९.०७.२०२२

व्यवहार पूर्ण केला जाईल.

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given to all that an Application from Mr. Vijay Kantilal Chotalia received by the Society for the ansfer of Share Certificate and Societ Records in respect of Flat No. 203, 2nd Floor Ganesh Darshan CHS in the na of Mr. Vijay Kantilal Chotalia.

Any person(s) having objection/ claims

any should lodge such claims/objection: with The Hon. Secretary, Ganesi Darshan Co-Op. Hsg. Society Ltd., Roa No.9, Daulat Nagar, Borivali (East) Mumbai - 400 066, within Fifteen (15 days from the date of Publication here failing which no claim/ objection vhatsoever nature will be entertained an he Society will transfer Share Certificat and Society Records in respect of Flat No. 203, 2nd Floor, in favour of Mr. Vijay Kantilal Chotalia as per the Application

For Ganesh Darshan CHS Ltd. Sd/- Hon. Secretary Place: Mumbai Date: 23/05/2022

जाहीर नोटिस

मी श्री. साईनाथ चंद्रकांत पाटील, कळवितो की, माझे वडील चंद्रकांत यशवंत पाटील, यांचे दि. ०१.११.२०२१ रोजी निधन झाले आहे. ते महाराष्ट्र विधान मंडळ सचिवालय मध्ये कामाला होते. तरी त्यांच्या पश्चात खालील प्रमाणे वारस आहेत.

१. साईनाथ चंद्रकांत पाटील, मुलगी, वय ३९

२. हर्षदा प्रतिष शिंदे, मुलगी, वय ३२ तरी कोणाला काही आक्षेप असल्यास कळवावे.

श्री. साईनाथ चंदकांत पाटील, २७२, डॉ. आंबेडकर नगर, हटमेन्टस, कें. प्रकाश पेठे मार्ग, धोबीघाट कफ परेड, मुंबई ४०० ००५

जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, **श्री. मोहम्मद अली**ं एन.जी. हेरिटेज को-ऑप.हौ.सो.लि.. पत्ता: अस्मित टाऊनसमोर, हैदरी चौकाजवळ, नया नगर, मिरा रोड पूर्व), जिल्हा ठाणे-४०११०७ या सोसायटीचे सदस्य होते आणि सोसायटीच्या इमारतीमधील फ्लॅट क्र. ३, ७०४ चे धारक होते, यांचे १४.०८.२०२० रोजी कोणतेर्ह ारसदार न नेमता निधन झाले. आता त्यांची पर्त्न श्रीमती झुलेखा मोहम्मदअली शेख यांनी उपरोक्त सद फ्लॅट समोर सोसायटीच्या १००% सदस्यत्वाकरिता अर्ज

उप-विधीनुसार सोसायटी याव्दारे, सोसायटीच्य iisaल/मिळकतीमधील, मयत सभासदाच्या सदर शेअर्स । हितसंबंधाचे हस्तांतरण होण्यास वारस किंवा अन्य दावेदारी/आक्षेप घेणारे यांच्याकडून काही दावे किंवा नाक्षेप असल्यास ते ह्या सूचनेच्या प्रसिध्दीपासून १५ दिवसांत सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मयत भासदाच्या शेअर्स व हितसंबंधाच्या हस्तांतरणासार्ठ याच्या/तिच्या/त्यांच्या दावा/आक्षेपांच्या पुष्ठ्यर्थ अशी **हागदपत्रे आणि अन्य परावाच्या प्रतींसह** मागविण्यात वेत आहेत. वर दिलेल्या मुदतीत जर काही दावे/आक्षे गप्त झाले नाहीत, तर मयत सभासदाच्या सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील शेअर्स व हितसंबंधाशी गेसायटी उपविधीतील तरतुर्दीमधील दिलेल्या मार्गाने व्यवहार करण्यास सोसायटी मोकळी असेल आक्षेपकर्त्यांनी सदर कालावधी समाप्ती तारखेपर्यंत सदर सूचना प्रकाशन तारखेपासून खालील स्वाक्षरीकर्ता, . गोसायटीचे सचिव/अध्यक्षांकडे लेखी आक्षेप द्यावेत

किंवा संपर्क करावा. एसबीएस लिगल . परोज **बी. शर्मा** (वकील उच्च न्यायालय) बी/0७, जय पुनम नगर कोहौसोलि., दीपक हॉस्पिटलजवळ, मिरा भाईंदर रोड, भाईंदर (पुर्व) दिनांक:१९.०७.२०२२ डाणे–४०११०५.

कर्जदाराचे नाव

२ बाबय कृष्णाकुमार

3 नेहा समेळ. निलेश

४ । अंजना बलभिम

गणेश पिल्ले

६ अमिर रावजी

भानुशाली

५ गौरी मुरुगेशन यादव,

रमालक्ष्मी मुरुगेशन,

७ अशोक कुमार पांडे

८ सिचन रमाशंकर शर्मा,

पुनम सचिन शर्मा.

विपीन आर शर्मा

१० तेजस महादेव सावंत,

महादेव पुंडलीक

नागदा, देवचंद बी.

नमूद केलेल्या मालमत्तेचा ताबा घेतलेला आहे.

९ दर्शन चौधरी, सुगंधा

दर्शन चौधरी

सावंत

नागदा

तरतूद आहे.

ठिकाण: मुंबई, ठाणे

दिनांक: १९.०७.२०२२

११ | भारती देवचंद

१२ अनिल पाटील

मनिकनंदन मुरुगेशन यादव

दत्ताकुमार समेळ

करजकुडवे, मुगेश

सिंग

सिंग, क्रृष्णाकुमार

We have been instructed by one of our clients to investigate the right, title and interest of Indoborax Infrastructure Private Limited, a company under the Companies Act, 1956 and having its registered office at 302, Link Rose, Linking Road, Santacruz (West) Mumbai - 400054 (PAN: AACCI1769F / CIN: U45400MH 2009PTC197583) over and in respect of the property described in the Schedule herein below ("Property").

Notice is hereby given that anyone including any persons, entities, banks, financial institutions etc. having any right, title, interest, claim, share, benefit, objection or demand with respect to the Property or any part thereof by way of sale, transfer, agreement to sale, deed of transfer, exchange, mortgage, charge, gift, devise, trust, occupation, possession, lease, sub-lease, leave and license, tenancy, sub-tenancy, lien, encumbrance assignment, maintenance, succession, settlement, litigation, decree or judgment or arbitration award or court order of any court of law, contract / agreement, or otherwise, howsoever into or upon or in respect of the Property or any part thereof, are hereby requested to intimate the same to the undersigned in writing along with the documentary proof thereof within 14 (fourteen) days from the date of publication hereof, at LEx Aeterna Practices. Advocates & Consultants, 81, 08th Floor, Maker Chambers VI, Nariman Point, Mumbai 400 021, Maharashtra, India, failing which the same will be deemed to be abandoned, given up and released.

SCHEDULE (Description of the Property) Flat bearing No. 101 on the 1st floo

admeasuring approximately 866.09 square feet (built up area) together with 1 (one) car parking space in the building known as "Regency Avenue" belonging to Raheja Regency Avenue Cooperative Housing Society Limited ("Society") situated at Plot No. 59-D, CTS No. G/244 TPS No. 4. St. Andrews Road, Santacruz (West), Mumbai - 400 054 together with proportional right, title and interest in the common areas, facilities and limited common areas appurtenant thereto together with 5 (five) shares of the face value of Rs. 50 (Rupees Fifty) each, of the aggregate value of Rs. 250 (Rupees Two Hundred and Fifty) bearing distinctive Nos. 01 to 05 (both inclusive) and bearing Certificate No. 01 dated May 03, 2007 and 5 (five) shares of the face value of Rs. 50 (Rupees Fifty) each, of the aggregate value of Rs. 250 (Rupees Two Hundred and Fifty) bearing distinctive Nos. 111 to 115 (both inclusive) bearing Certificate No. 23 dated December 16 2021, issued by the Society.

Dated this 19th day of July, 2022. LEx Aeterna Practices (Advocates & Consultants) Sd/-Aditya Khadria, Partner

सीआयएन: यु६५९९०एमएच२०१०पीटीसी२४०७०३,

ई-मेल: loanfirst@homefirstindia.com

ताबा सूचना

संदर्भ: सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ चे नियम ८ चे उपनियम (१) अन्वये ताबा सूचना

न्याअर्थी, खालील स्वाक्षरीकर्ता हे **होम फर्स्ट फायनान्स कंपनी इंडिया लिमिटे**डचे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सरफायसी कायदा २००२ चे कलम्

१३(२) अन्वये खाली नमुद केलेल्या तारखांना त्यांनी मागणी सूचना वितरीत केली आहे आणि त्या सूचनेनुसार संबंधित सूचना प्राप्त तारखेपासून ६०

दिवसांच्या आत थकबाकी रक्कम जमा करण्याबाबत तुम्हाला/कर्जदारांना कळविण्यात आले आहे. तुम्ही/सर्व कर्जदार हे खाली नमूद केलेली थकबाकी

क्कम विहित वेळेत भरण्यास असमर्थ ठरले असून **होम फर्स्ट फायनान्स कंपनी इंडिया लिमिटेड**ने सदर सरफायसी कायदा २००२ च्या कलम १३ चे

उपकलम (४) अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराअंतर्गत खाली नमूद केलेल्या मालमत्तेचा ताबा खाली नमुद केलेल्या तारखांना घेतला आहे.

मालमत्तेचे तपशील

छत्री बंगल्याच्यामागे, गाव-चिकनघर, कल्याण (पश्चिम), जिल्हा

फ्लॅट क्र.२०२, बिल्डिंग क्र. ७, समृद्धी एवरग्रीन्स, जुवेली

पुलावजळ, प्राईम वॉटर को. समोर, बदलापूर-कर्जत रोड, बदलापूर

फ्लॅट क्र.१०३, बिल्डिंग क्र. ए४३, १ला मज्रा, समृद्धी एवरग्रीन्स,

पोद्दार, जुवेली पुल, प्राईम वॉटर को. समोर, बदलापूर-कर्जत

फ्लॅट क्र.००४, ए विंग, श्री तिसाई अपार्टमेंट अडीवली

तलावाजवळ, अडीवली गाव, मलंग रोड, कल्याण, महाराष्ट्र -

खोली क्र. ४०६, ४था मजला, ए विंग, श्री साई गणेश कोहौसोलि.,

विजयनगर, आमराई पोलीस स्टेशन, कल्याण (पूर्व), कातेमानीवेली,

फ्लॅट क्र. २०८, २रा मजला, श्री ओढव पार्क, काका दा ढाबा

सर्विस रोड, गणेश चौक, अडवली ढोकली, कल्याण पूर्व,

फ्लॅट -0४, बिल्डिंग ए, साई किरण अपार्टमेंट, हाजिमलंग

रोड, वेस्ट अमरदीप कॉलनी पीसावली पो-द्वारली, तालुका

फ्लॅट क्र.३०५, ब्लॉक/बिल्डिंग-सी२, सीजी पार्क, बनेर नगर,

स्वराज मील कम्पाऊंडजवळ, गाव -पूर्णा, तालुका- भिवंडी,

फ्लॅट क्र.२१०, हिस्सा क्र. २, जय मातादी कॉम्प्लेक्स पॅराडाईस

सर्व्हे क्र. १०, काल्हेर, तालुका- भिवंडी, जिल्हा-ठाणे ४२१३०२

फ्लॅट क्र.२३, बी विंग, श्री रामेश्वर कोहौसो, गाव नवघर,

दत्तमंदिराच्या मागे, भाईंदर (पूर्व), मुंबई, महाराष्ट्र - ४०११०५

फ्लॅट क्र.१४, तळमजला, डि विंग, इमारत क्र. १, श्री योगेश्वर

नगर कोहौसोलि., तुळींज रोड, साईनाथ नगर, नालासोपारा (पूर्व)

फ्लॅट क्र.१७, ए विंग, प्लॉट क्र. ३२, साईछाया रेसिडेन्सी,

म्हात्रे नगर, ललितकांता मागे, सोनारपाडा, डोंबिवली (पूर्व),

फ्लॅट क्र.२०४, लोटस, टाईप जे, ए विंग, चिंतामणी हेबिटॅट,

होईपर्यंत पुढील व्याजासह देय असलेली उपरोक्त मालमत्ता/प्रतिभूत मालमत्ते समोर नमुद केलेली रक्कम जमा करावी.

कर्जदार हे वर नमूद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असून कर्जदार/जामिनदार व सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात येत आहे की, खालीत

स्वाक्षरीकर्त्यांनी सदर कायद्याच्या कलम १३(४) सहवाचिता सदर अधिनियमाच्या नियम ८ अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराअंतर्गत खाली

विशेषतः कर्जदार/जामिनदार आणि सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की, सदर वर संदर्भीत मालमत्ता/प्रतिभूत संपदेसह कोणताही व्यवहा

१ भारत नामदेव गाधारी प्लॅट क्र.३०४, ब्लॉक-ए, श्री सिद्धी कॉम्प्लेक्स १, ३रा मजला,

रोड, बदलापूर (पुर्व), ठाणे - ४२१५०३.

ठाणे, कल्याण - ४२१३०१

ठाणे, महाराष्ट्र - ४२१३०६.

कल्याण पूर्व, मुंबई -४२१३०६.

जिल्हा-ठाणे, महाराष्ट्र - ४२१३०२

गुप्ता, खुशबू रामनाथ गुप्ता एस क्र. १०९, ११६ व ३५, शहापूर, ठाणे, महाराष्ट्र-४२१६०१

महाराष्ट्र - ४०१२०९.

होंम फर्स्ट फायनान्स कंपनी इंडिया लिमिटेड

कलम १३(२)

अन्वये मागणी

सूचनेची तारीख

0८.0५.२0२२

0८.0५.२0२२

0८.0५.२0२२

0८.0५.२0२२

0८.04.२0२२

0८.0५.२0२२

0८.0५.२0२२

0८.04.२0२२

0८.0५.२0२२

0८.0५.२0२२

0८.0५.२0२२

वेबसाईट: homefirstindia.com दूर.क्र.:१८००३०००८४२५

We have been instructed by one of ou clients to investigate the right, title and interest of Indoborax Infrastructure Private Limited, a company under the Companies Act. 1956 and having its registered office at 302, Link Rose, Linking Road, Santacruz (West) Mumbai - 400054 (PAN: AACCI1769F / CIN: U45400MH 2009PTC197583) over and in respect of the property described in the Schedule herein below ("Property").

Notice is hereby given that anyone including any persons, entities, banks financial institutions etc. having any right title, interest, claim, share, benefit objection or demand with respect to the Property or any part thereof by way of sale, transfer, agreement to sale, deed of transfer, exchange, mortgage, charge, gift devise, trust, occupation, possession lease, sub-lease, leave and license tenancy, sub-tenancy, lien, encumbrance assignment, maintenance, succession settlement, litigation, decree or judgment o arbitration award or court order of any court of law, contract / agreement, or otherwise howsoever into or upon or in respect of the Property or any part thereof, are hereby requested to intimate the same to the undersigned in writing along with the documentary proof thereof within 14 (fourteen) days from the date of publication hereof, at LEx Aeterna Practices, Advocates & Consultants, 81, 08th Floor, Maker Chambers VI, Nariman Point, Mumbai 400 021, Maharashtra, India, failing which the same will be deemed to be abandoned given up and released.

SCHEDULE (Description of the Property)

Flat bearing No. 102 on the 1st floo admeasuring approximately 867.53 square feet (built up area) together with 1 (one) car parking space in the building known as "Regency Avenue" belonging to Raheja Regency Avenue Cooperative Housing Society Limited ("Society" situated at Plot No. 59-D, CTS No. G/244 TPS No. 4, St. Andrews Road, Santacruz (West), Mumbai - 400 054 together with proportional right, title and interest in the common areas, facilities and limited common areas appurtenant thereto together with 5 (five) shares of the face value of Rs. 50 (Rupees Fifty) each, of the aggregate value of Rs. 250 (Rupees Two Hundred and Fifty) bearing distinctive Nos.06 to 10 (both inclusive) and bearing Certificate No. 02 dated May 03, 2007 and 5 (five) shares of the face value of Rs. 50 (Rupees Fifty) each, of the aggregate value of Rs. 250 (Rupees Two Hundred and Fifty) bearing distinctive Nos. 116 to 120 (both inclusive) bearing Certificate No. 24 dated December 16 2021 issued by the Society.

Dated this 19th day of July, 2022.

LEx Aeterna Practices (Advocates & Consultants) Sd/-

एकूण थकबाकी

रक्कम मागणी सूचना

तारीख (रु.)

१२,९३,३९६

२५,0२,१९५

१५,६९,४३६

११,१५,९३३

१०,२३,३७७

१०,११,३४९

५,११,९१३

१३,२२,८३७

२६,६७,०३७

१२,७१,१८४

६,९०,४३०

१०,६५,३९८

१३.०७.२०२२

१३.0७.२०२२

१३.0७.२0२२

१३.०७.२०२२

१३.०७.२०२२

१३.0७.२०२३

१३.०७.२०२२

१३.०७.२०२२

१३.0७.२०२२

१४.०७.२०२२

१३.0७.२०२२

Aditya Khadria, Partner

जाहीर नोटिस

मी श्री. विकास लहु धुरी कळवितो की, माझे वडील लहु कृष्णा धुरी, यांचे दि. २२.०४.२०१९ रोजी निधन झाले आहे. ते गिरणी कामगार होते. तरी त्यांच्या पश्चात खालिल प्रमाणे वारस आहेत.

१. विकास लहू धुरी मुलगा वय ५६ वर्ष २. उज्वला जगन्नाथ परब – मुलगी वय ७३ तरी कोणासही यावर आक्षेप असल्यास

श्री. विकास लहु धुरी, एस.पी. कवळी वाडी, एल. जे. रोड, रुम नं. १२/१, चाळ नं. २७४, माहिम, मुंबई ४०००१६.

जाहीर सूचना माये अशील श्री धीरज रामबचन विश्वकर्मा श्री. रामबचन अभिराज विश्वकर्मा यांचा मूलगा र/ठि.: वाकोला पोलीस ठाणेजवळ, अलियावर जंग मार्ग, टी-१०४, चक्कीखान चाळ, अंबिका पांडे चाळ, न्यू आग्रीपाडा, व्हीटीसी, सांताक्रुझ (पूर्व), एस.ओ.जिल्हा, मुंबई-४०००५५ यांच्या वतीने सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे. त्या ठिकाणी सदर खोली ऐवजी अन्य खोली आहे. माझ्या अशिलाकडे सदर जागेचा सुमारे ३० वर्षांपासून ताबा आहे. माझा अशिलांच्या वडिलांकडून खोलीचे दस्तावेज हरविले आहेत आणि माझ्या अशिलांच्या वडिलांनी सदर खोलीचा ताबा घेतला होता. माझे अशील सदर पत्त्यावरील खोलीत सुमारे ३० वर्षांपासून राहात आहेत. तसेच सदर खोली रामबचन विश्वकर्मा यांच्या मालकीची आहे म्हणून सदर खोलीचे योग्य मालक रामबचन विश्वकर्मा आहेत. श्री. रामबचन यांनी दि. ११.०४.२०१९ रोजी त्यांचा मुलगा धीरज यांच्या नावे नोटरीकत बक्षीस खरेदीखत केले आहे. पास्या अशीलांनी मटर खोली टस्तावेजबाबत वरील नवीन दस्तावेज करणेबाबत जाहीर आवाहन केले आहे. जर कोणा व्यक्तीस वर नमूद केले प्रथम मूळ करारनामा सापडल्यास त्यांनी कृपया खाली दिलेल्या पत्त्यावर आणून द्यावे आणि जर कोणा व्यक्तीस किंवा शासनास सदर मालत्तेवर काही आक्षेप/दावा असल्यास त्यांनी माझ्याकडे योग्य दस्तावेजी गुराव्यांसह सदर सुचना प्रकाशनापासून १४ दिवसांत खाली दिलेल्या पत्त्यावर संपर्क करावा. अन्यथा असे दावा त्याग किंवा स्थगित केले आहेत असे समजले जाईल आणि योग्य अधिकारी प्रमाणपत्र दिले जाईल व पुढील कायदेशीर व्यवहार पूर्ण केला जाईल.

वकील स्वाती लाडे गोटपगार (मंबर्ड उच्च न्यायालय)

दकान क्र.५. मंगल आरती डमारत. राम मंदिराजवळ. भाईंदर (पश्चिम)-४०११०१. दिनांक:१९.०७.२०२२

FM BOLE TOH Radio City A JAGRAN INITIATIVE

म्युझिक ब्रॉडकास्ट लिमिटेड CIN: L64200MH1999PLC137729

नोंदणीकृत कार्यालय : ५ वा मजला, आरएनए कॉर्पोरेट पार्क, पश्चिम द्वृतगती महामार्गजवळ, कलानगर, वांद्रे (पूर्व), मुंबई - ४०० ०५१. द्र: +९१ २२ ६६९६९१००, फॅक्स: +९१ २२ ६६९६९१७५ वेबसाइट: www.radiocity.in, ई-मेल: investor@myradiocity.com

व्हिडीओ कॉन्फरन्स/अन्य ऑडिओ व्हिज्युअल मीन्स च्या माध्यमातून आयोजित करण्यात येणाऱ्या कंपनीच्या २३व्या वार्षिक सर्वसाधारण सभेसंदर्भातील माहिती ासदांनी नोंद घ्यावी की, कंपन्या कायदा, २०१३ (कायदा) च्या तरतुदी तसेच त्याअंतर्गत जारी नियम व सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन. २०१५ सहवाचन सर्वसाधारण परिपत्रक दि. ०५.०५.२०२० सहवाचः गरिपत्रक दि.०८.०४.२०२०, दि. १३.०४.२०२०, दि. १३.०१.२०२१, दि. २३.०६.२०२१, दि. ०८.१२.२०२१ व दि. ५.०५.२०२२ (एमसीए परिपत्रके) सहवाचन भारतीय प्रतिभृती व विनिमय मंडळाद्वारे वेळोवेळी जारी संबंधित परिपत्रके यांच्या अनुपालनांतर्गत म्युझिक ब्रॉडकास्ट लिमिटेड (कंपनी) ची २**३ वी वर्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम/सभा) मंगळवार, दि. २३.०८.२०२२ रोजी दु. २.०० वाजता भारतीय प्रमाण वेळ (भाप्रवे)** व्हिडीओ कॉन्फरन्सिंग/अदर ऑडिओ व्हिज्युअल

मीन्स (व्हीसी/ओएव्हीएम) सुविधेच्या माध्यमातुन २३ व्या एजीएमच्या सूचनेत विहित विषयांवर विचारविनिमय करण्यासाठी

आयोजित करण्यात येत आहे वरील निर्देशित परिपत्रकांच्या अनुपालनांतर्गत ज्या सभासदांचे ई-मेल पत्ते कंपनी/डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स (डीपी) यांच्याकडे नोंदवलेले असतील अशा सभासदांना एजीएमची सचना तसेच ई-मतदानाची प्रक्रिया व निर्देश यांसमवेत वार्षिक अहवालाच्या इलेक्ट्रॉनिक प्रती पाठवण्यात येतील. २३ व्या एजीएमची सूचना व वार्षिक अहवाल २०२१-२२ हे दस्तावेज कंपनीची वेबसाइट https://www.radiocity.in वर तसेच बीएसई लिमिटेडची वेबसाइट https://www.bseindia.com वर व नॅशनल . स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडची वेबसाइट <u>https://www.nseindia.com</u> वर तसेच कंपनीचे रजिस्ट्रार व ट्रान्सफर एजंट केफिन टेक्नॉलॉजीस लिमिटेड (केफिन टेक) यांची वेबसाइट <u>https://evoting.kfintech.com</u> वरही उपलब्ध आहेत. सभासद एजीएममध्ये केवळ व्हीसी/ओएव्हीएम सुविधेच्या माध्यमातूनच उपस्थित राहू शकतील व सहभाग घेऊ शकतील. कंपन्या कायदा, २०१३ चे अनुच्छेद १०३ अंतर्गत व्हीसी/ओएव्हीएम सुविधेच्या माध्यमातून सहभाग घेणारे सभासद कोरमकरित

कंपनीद्वारे त्यांच्या सभासदांना त्यांची मते देण्यासाठी परोक्ष ई-मतदान व एजीएमदरम्यान ई-मतदान या दोन्ही सुविधा उपल करून देण्यात येतील, सभासदांना एजीएमच्या आधी परोक्ष ई-मतदानाद्वारे किंवा एजीएमदरम्यान ई-मतदानाद्वारे मत देण्याची मुविधा असेल. परोक्ष ई-मतदानासमवेत ई-मतदानाची विस्तृत प्रक्रिया तसेच कागदोपत्री स्वरूपातील भागधारक असलेले . सभासद किंवा ज्या सभासदांनी आपले ई-मेल पत्ते नोंदवलेले नसतील ते ई-मतदानाच्या माध्यमातन आपले मत देऊ शकतील यांसाठीचेही निर्देश कंपनीच्या सभासदांना पाठवण्यात आलेल्या एजीएमच्या सूचनेत उपलब्ध असतील.

ई-मेल पत्ता नोंदणीकृत व अद्ययावत करण्याचे स्वरूप :

ज्या सभासदांनी आपले ई-मेल पत्ते नोंदणीकृत केलेले नसतील त्यांनी कृपया ते इलेक्ट्रॉनिक स्वरूपातील भागधारणासंदर्भा त्यांच्या डिपॉझिटरी पार्टिसिपंट्सच्या माध्यमातून त्यांच्या डिपॉझिटरीकडे व कागदोपत्री स्वरूपातील भागधारणासंदर्भात कंपनीचे रजिस्ट्रार व शेअर ट्रान्सफर एजंट केफिन टेक्नॉलॉजीस लिमिटेड यांना <u>einward.ris@kfintech.com</u> येथे किंवा कंपनीला investor@myradiocity.com येथे लिहून नोंदणीकृत करू शकतील.

ज्या सभासदांनी आपले ई-मेल पत्ते नोंदणीकृत केलेले नाहीत ते केफिनटेक यांच्याकडे https://ris.kfintech.com/ clientservices/mobilereg/mobile emailreg.aspx या लिंकवर क्लिक करून त्यांचा ई-मेल पत्ता व मोबाइल क्रमांक पुरन् ते तात्पुरत्या स्वरूपता नॉरणीकृत करू शकतील. सुचनेची सांपट कॉपी तसेच युजर आयडी व पासवर्डसम्पेत ई मतदानाचे निर्देश प्राप्त करण्यासाठी भागधारकांनी कृपया त्यांचा ई-मेल पत्ता व मोबाइल क्रमांक नोंदणीकृत करण्यासाठी कृपया

प्रक्रियेचे पालन करावे. काही शंका असल्यास सभासदांनी <u>einward.ris@kfintech.com</u> येथे लिहावे. डीमटेरियलाइज्ड् स्वरूपातील भागधारकअसलेले व जे आपला वँक तपशील पुरव् इच्छित आहेत /वदल् इच्छित आहेत/सुधारित करू इच्छित आहेत त्यांनी तो त्वरित त्यांच्या संबंधित डिपॉझिटरी पार्टिसिपंट्सकडे पाठवावा, कंपनीकडे पाठव् नये. सभासदांनी कृपया त्यांच्या डिपॉझिटरी पार्टिसिपंट्सकडे त्यांच्या बँकेचा आयएफएससी, एमआयसीआर कोड सुद्धा द्यावा. कागदोपत्री स्वरूपातील भागधारकअसलेल्या सभासदांनी त्यांचा बँक खाते तपशील जसे बँकेच्या शाखेचे नाव व पत्ता, शाखेचा आयएफएससी, मआयसीआर कोड, खाते प्रकार व खाते क्रमांक आदी तपशील लिखित स्वरूपात कंपनीचे रजिस्ट्रार व शेअर ट्रान्सफर एजंट

केफिन टेक्नॉलॉजीस लिमिटेड यांना <u>einward.ris@kfintech.com</u> येथे उपलब्ध करावा. कायद्याचे अनुच्छेद ९१ व सेबी (सूची अनिवार्यता व विनिमय आवश्यकता) विनियमन, २०१५ चे विनियमन ४२ अंतर्गत २३ व्या एजीएमच्या निमित्ताने सभासदांचे रजिस्टर व शेअर ट्रान्सफर बुक्स शुक्रवार, दि. १९.०८.२०२२ ते मंगळवार, दि. ... २३.०८.२०२२ (दोन्ही दिवस समाविष्ट) दरम्यान बंद असतील

वरील माहिती कंपनीच्या सभासदांच्या माहिती व हितासाठी जारी करण्यात येत आहे व ती एमसीए परिपत्रके व सेबी परिपत्रकांच्य

अनुपालनांतर्गत आहे.

दरम्यानच्या कालावधीत एजीएमची सूचना सभासदांना त्यांच्या नोंदणीकृत ई-मेल पत्यावर पाठवण्यात येईल.

ठिकाण : मुंबई दिनांक : १८.०७.२०२२

म्युझिक ब्रॉडकास्ट लिमिटेडकरित अर्पिता कपूर कंपनी सचिव व अनुपालन अधिकारी

POST-OFFER PUBLIC ANNOUNCEMENT TO THE PUBLIC SHAREHOLDERS OF

MERCURY TRADE LINKS LIMITED

Corporate Identification Number: L26933MH1985PLC037213; Registered Office: S-002 B, 2nd Floor, Vikas Centre, S. V. Road, Santacruz (West), Mumbai-400054, Maharashtra, India; Contact Number: +022-6613026 / 66780131 / 32 / 33; Website: www.sardagroup.com, www.mercurytradelinks.co.in; E-mail Address: share@sardagroup.com.

Open Offer for the acquisition of up to 61,875* (Sixty-One Thousand Eight Hundred And Seventy-Five) fully paid-up equity Shares of the face value of ₹10.00/- (Rupees Ten Only) each (Equity Shares) representing 25.00% (Twenty-Five Parent) of the Voting Share Capital of Mercury Trade Links Limited ('MERCTRD' or 'Target Company) from the Public Shareholders of the Target Company, at an offer price of ₹19.00/- (Rupees Nineteen Only) ('Offer Price'), made by Mr. Pareshkumar Vasantray Sheth ('Acquirer') in accordance with the provisions of Regulations 3 (1) and 4 of the Securities and Exchange Board of India (Substantial Acquisition of Shares and Takeovers) Regulations, 2011, and subsequent amendments thereto ('SEBI (SAST) Regulations') ('Offer'). In accordance with the provisions of the SEBI (SAST) Regulations, an open offer in compliance with the provisions of Regulations 3

(1) and 4 is required to be given for at least 26.00% (Twenty-Six Percent) of the voting share capital of the target company, however, since the shareholding of the Public Shareholders is 25.00% (Twenty-Five Percent) of the Voting Share Capital of the Target Company, therefore for the purpose of this Offer, the Offer Shares represent 25.00% (Twenty-Five Percent) of the Voting Share

This Post-Offer Public Announcement is being issued by CapitalSquare Advisors Private Limited, the Manager to the Offer (Manager'), on behalf of the Acquirer in connection with the Offer made to the Public Shareholders of the Target Company, pursuant to and in compliance with the provisions of Regulation 18 (12) and other applicable provisions under the SEBI (SAST) Regulations ('Post-Offer Public Announcement').

This Post-Offer Public Announcement should be read in continuation of, and in conjunction with the

(a) Public Announcement dated Tuesday, May 10, 2022 ('Public Announcement');

(b) Detailed Public Statement dated Monday, May 16, 2022, which was published on Tuesday, May 17, 2022, in the Newspapers ('Detailed Public Statement');

(c) Draft Letter of Offer dated Monday, May 23, 2022 ('Draft Letter of Offer');

(d) Letter of Offer dated Friday, June 10, 2022, along with the Form of Acceptance-cum-Acknowledgement ('Letter of Offer');

(e) Recommendations of Committee of Independent Directors dated Monday, June 20, 2022, which was published in the Newspapers on Tuesday, June 21, 2022 ('Recommendations of IDC'); (f) Letter of Offer Dispatch Confirmation Advertisement dated Monday, June 20, 2022, which was published in the Newspapers on Tuesday, June 21, 2022 ('Letter of Offer Dispatch Confirmation Advertisement'); and

(g) Pre-Offer Advertisement cum Corrigendum to the Detailed Public Statement dated Tuesday, June 21, 2022, which was published in the Newspapers on Wednesday, June 22, 2022 ('Pre-Offer Advertisement').

The Public Announcement, Detailed Public Statement, Draft Letter of Offer, Letter of Offer, Recommendations of IDC, Letter o Offer Dispatch Confirmation Advertisement and the Pre-Offer Advertisement are hereinafter referred to as the 'Offer Documents'.

his Post-Offer Public Announcement is being published in the same aforesaid Newspapers Name of the Target Company Name of the Acquirers and PACs Mr. Pareshkumar Vasantray Sheth.

		There is no person acting in concert with the Acquirer for this Offer.					
3.	Name of Manager to the Offer	CapitalSquare Adv	visors Private Limit	ed			
4.	Name of Registrar to the Offer	Purva Sharegistry	Purva Sharegistry (India) Private Limited				
5.	Offer Details						
5.1	Date of Opening of the Offer	Thursday, June 23	, 2022				
5.2	Date of Closing of the Offer	Wednesday, July 0	06, 2022				
6.	Date of Payment of Consideration	Thursday, July 14, 2022					
7.	Details of the Acquisition						
	Particulars	Proposed in the Offer Document (Assuming full acceptance in this Offer)		Actuals			
7.1	Offer Price	₹19.0	00/-	₹19.00/-			
7.2	Aggregate number of Equity Shares tendered	61,875		20,000			
7.3	Aggregate number of Equity Shares accepted	<u> </u>	61,875		20,000		
7.4	Size of the Open Offer (Number of Equity Shares multiplied by Offer Price per Equity Share)	₹11,75,625.00/-		₹3,80	,000.00/-		
7.5	Shareholding of the Acquirers before the S	hare Purchase Agr	eement/ Public Ar	nnouncement			
a)	Number of Equity Shares						
b)	% of fully diluted Equity Share capital	Nil		Nil			
7.6	Equity Shares acquired by way of Share Pu	rchase Agreement					
a)	Number of Equity Shares	1,85,625		1,85,625			
b)	% of fully diluted Equity Share capital	75.00	0%	75.00%			
7.7	Equity Shares acquired by way of Offer						
a)	Number of Equity Shares	61,875		20,000			
b)	% of fully diluted Equity Share capital	25.00	0%	8.08%			
7.8	Equity Shares acquired after the Detailed P	ublic Statement					
a)	Number of Equity Shares acquired						
b)	Price of the Equity Shares acquired	Nil		Nil			
c)	% of Equity Shares acquired						
7.9	Post-Offer shareholding of the Acquirers						
a)	Number of Equity Shares	2,47,500		2,05,625			
b)	% of fully diluted Equity Share capital	100.00%		83.08%			
7.10	Pre-Offer and Post-Offer shareholding of the Public Shareholders						
	Particulars	Pre-Offer	Post-Offer	Pre-Offer	Post-Offe		
a)	Number of Equity Shares	61,875		61,875	41,875		
b)	% of fully diluted Equity Share capital	25.00%		25.00%	16.92%		

obligations specified under SEBI (SAST) Regulations.

Pursuant to completion of this Offer, since the public shareholding in the Target Company has fallen below the minimum level required as per Rule 19A of the Securities Contract (Regulation) Rules, 1957, as amended, ("SCRR"), he will ensure that the Target Company satisfies the minimum public shareholding set out in Rule 19A of the SCRR in compliance with applicable laws, within the prescribed time, and in a manner acceptable to the Acquirer.

10. The Acquirer will consummate the Share Purchase Agreement transaction in accordance with the provisions of Regulations 22 (1), and 22 (3) of the SEBI (SAST) Regulations and will make an application for reclassification of himself as the promoter of the Target Company in accordance with the provisions of Regulation 31A (10) of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, including subsequent amendments thereto ('SEBI (ADR) Beautations') (LODR) Regulations').

 A copy of this Post-Offer Public Announcement will be available and accessible on the websites of Securities and Exchange Board of India at www.sebi.gov.in, BSE Limited at www.bseindia.com, Manager at www.capitalsquare.in, and the registered office of the Target Company. 12. The capitalized terms used in this Post-Offer Public Announcement shall have the meaning assigned to them in the Letter of

ISSUED BY MANAGER TO THE OFFER CAPITALSQUARE ADVISORS PRIVATE LIMITED

CAPITALSQUARE*

205-209, 2nd Floor, AARPEE Centre, MIDC Road No 11, CTS 70, Andheri (East), Mumbai 400093, Maharashtra, India Contact Number: +91-22-66849999/ 145/ 138 Email Address: tanmoy.banerjee@capitalsquare.in/pankita.patel@capitalsquare.in Website: www.capitalsquare.in Contact Person: Mr. Tanmoy Banerjee/Ms. Pankita Patel

SEBI Registration Number: INM000012219 Corporate Identification Number: U65999MH2008PTC187863

> On behalf of the Acquire Mr. Pareshkumar Vasantray Sheth

Date: Monday, July 18, 2022

होम फर्स्ट फायनान्स कंपनी इंडिया लिमिटेड

करू नये आणि सदर मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यांनी **होम फर्स्ट फायनान्स कंपनी इंडिया लिमिटेड** यांच्याकडे रक्कम पुर्णपणे जमा कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे की, प्रतिभूत मालमत्ता सोडवून घेण्यासाठी उपलब्ध वेळेसंदर्भात कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) ची